

नाशिक महानगरपालिका, नाशिक

कोटेशन नोटीस क्र. ६

सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण सोसायटी, नाशिक महानगरपालिका यांना ऑफिससाठी Refrigerator ची आवश्यकता असल्याने ती उपलब्ध करणेकामी कोटेशन नोटीस प्रसिद्ध करून कोटेशन (दरपत्रके) मागविणेत येत आहे.

- | | |
|---------------------------------|------------------------|
| १. दरपत्रके भरून देण्याची तारीख | - १९/१२/२०२४ पासून |
| ते तारीख | - २६/१२/२०२४ पर्यंत |
| वेळ | - सकाळी १० ते ५ पर्यंत |

दरपत्रके संपूर्ण माहितीसह भरून शहर क्षयरोग अधिकारी कार्यालय, जुनी मनपा इमारत पंडित कॉलनी, पहिला मजला, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत जमा करावे. दरपत्रके स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा हक्क राखून ठेवण्यात येत आहे.

Sd/-
शहर क्षयरोग अधिकारी
नाशिक महानगरपालिका, नाशिक

On Your Letter Head

निम्नलिखित तपशिलाप्रमाणे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत Refrigerator ची आवश्यकता असल्याने ती उपलब्ध करणेकामी खालीलप्रमाणे नमुद बाजार भाव ई कोटेशन नोटिस प्रसिद्ध करून कोटेशन (दरपत्रके) सादर करण्यात येत आहे.

Sr.No .	Particulars	Rate Inclusive of all Taxes
1	Refrigerator 170 Litre	

अटीशर्ती

सदर आदेशातील अटी व शर्ती बंधनकारक राहतील आदेशातील अटी व शर्ती मान्य असलेबाबत आपल्या लेटर हेडवर करारनामा करून या कार्यालयास सादर करावा करारनामा सादर केल्यावरच आदेशाची अंमलबजावणी सुरु होईल. त्यानुसार अटीशर्ती खालीलप्रमाणे आहेत.

१. सदरचे दर पुरवठादा-यांस किमान १ वर्षांकरीता बंधनकारक राहतील.
२. वस्तू व सेवांची गुणवत्ता उत्तम दर्जाचा असावी व पुरवठा वेळेत करण्यात यावा.
३. वस्तू व सेवा पुरवठा आपले स्तरावरून सांगितलेल्या ठिकाणी व दिलेल्या वेळेत करणे बंधनकारक राहिल.
४. वस्तू व सेवांचा दर्जा समाधानकारक नसल्यास कोणत्याही प्रकारची सूचना न देता पुरवठा आदेश संपुष्टात आणण्याचा अधिकार वैदयकिय आरोग्य अधिकारी यांना राहिल.
५. वस्तू व सेवा दिल्यानंतर सर्विस रिपोर्ट तसेच टॅक्स इन्व्हॉर्ड्स देणे अनिवार्य राहिल.
६. सदर अदायगी ही थेट आपल्या बँकेत जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७. वस्तू व सेवा पुरवठा केल्या ठिकाणाहुनच आपले देयक अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

दंडात्मक कार्यवाही

१. वस्तू व सेवा सांगितलेल्या ठिकाणी व दिलेल्या वेळेत न दिल्यास दंडात्मक कार्यवाहिस सामोरे जावे लागेल. वस्तू व सेवा सेवांची तपासणी वैदयकिय आरोग्य अधिकारी/शहर क्षयरोग अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल. तद्दनंतर देयक अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

पुरवठादाराचे नाव व पत्ता :
सही व शिक्का :